

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
 पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/ १९५ /२०१३
 दिनांक : २२ / ०२ / २०१३

प्रति,


मा.....
 सदस्य, महिला व बालकल्याण समिती,
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण
 समितीची सभा दिनांक २७/०२/२०१३ रोजी आयोजित केलेबाबत

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक
 सभा बुधवार दिनांक २७/०२/२०१३ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय
 इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे.
 सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

आपला विश्वासू


 प्र. नगरसचिव
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी- ४११ ०१८

प्रत : १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पिंपरी १८.
मा.महिला व बालकल्याण समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक २०


दिनांक : २७/०२/२०१३

वेळ : दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २७/०२/२०१३ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती मधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक २३/०१/२०१३ व १३/०२/२०१३ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.१९) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मुर्लीना खाजगी क्लासची फी देणेकामी अर्थसहाय्य देणे योजना क्र.१० अंतर्गत सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात एकूण १५० अर्जापैकी १०८ अर्ज पात्र झाले असून पात्र अर्जदारांना प्रत्येकी र.रु.१,०००/- प्रमाणे अर्थसहाय्य देण्याकरिता एकूण १,०८,०००/- (अक्षरी र.रु.एक लाख आठ हजार फक्त) चे खर्चास मान्यता मिळणेकामी तसेच जे अर्ज कागदपत्रांच्या पूर्तते अभावी अपात्र ठरले आहेत त्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर प्रत्येकी र.रु.१,०००/- अदा करणेकामी मान्यता मिळणेबाबत मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.


प्र.नगरसचिव
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी- ४११ ०१८

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/ १९५ /२०१३
दिनांक : २२ / ०२ / २०१३

टिप – प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आला आहे.